

आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयातील  
अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व  
जतन करून ठेवण्याबाबतची कार्यपद्धती...

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग,  
शासन परिपत्रक क्र.आस्था-२००३/प्र.क्र.१३/का.१५  
मंत्रालय विस्तार, मुंबई-३२.  
दिनांक : ११ फेब्रुवारी, २००४.

- वाचा : १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.सीएफआर-१२९५/प्र.क्र.३६/३५/१३, दिनांक १ फेब्रुवारी,  
१९९६.  
२) शासन परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र.गांपअ-१००२/प्र.क्र.१/का.१५, दिनांक २० फेब्रुवारी,  
२००२.

शासन परिपत्रक : शासकीय सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे य जतन करून ठेवण्याबाबत वर अ.क्र.१ येथे नमूद केलेल्या शासन निर्णयान्वये कार्यपद्धती विहित करण्यात आली होती. त्यास अनुसरुन आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांच्या गोपनीय अहवालाबाबत प्रतिवंदन अधिकारी, पुनर्विलोकन अधिकारी व स्वीकृती अधिकारी कांण गर्हाल, यासंदर्भात अ.क्र.२ येथे नमूद केलेल्या परिपत्रकान्वये तपशीलदार सूचना दिल्या आहेत. तथापि, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या नियंत्रणाखालील अनुसूचित जमाती जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची प्रत्यक्ष कामकाज व्यवस्था दिचागत घेऊन दि.२० फेब्रुवारी, २००२ रोजीच्या परिपत्रकान्वये निरिचत केलेल्या कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक झाले आहे. म्हणून दि.२० फेब्रुवारी, २००२ रोजीच्या परिपत्रकान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीमध्ये आता अंशतः बदल करण्यात येत आहे. या बदलानुसार उपसंचालक (सं.), उप संचालक (एक्षेविका), उप आयुक्त (लंग्डा), शिक्षण उपसंचालक, सहाय्यक आयुक्त (आयुक्तालय), महाय्यक आयुक्त (अपग आयुक्त कार्यालय), सहाय्यक शिक्षण संचालक, विधी अधिकारी, पोर्टलस उप अधिकारी, विगिष्ठ संशोधन अधिकारी, पोर्टलस निरीक्षक व संशोधन अधिकारी यांच्या गोपनीय अहवालाच्या बाबतीत प्रतिवेदन अधिकारी, पुनर्विलोकन अधिकारी व स्वीकृती अधिकारी सोबतच्या पैयरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे राहतील.

१. ज्या पदधारकांच्या गोपनीय अहवालाच्या बाबतीत प्रधान संक्षिप्त हे स्थिकृती प्राधिकारी राहतील त्यानुसार पुनर्विलोकन झालेलं गांपनीय अहवाल स्थिकृतीसाठी सादर केल आर्तील याची कार्यालय प्रमुखांनी दक्षता घ्यारी.

महागष्ट्राचे गज्यपाल यांच्या आदेशानुसार य नांदाने,

W. J. Orao  
(दृ. र चंद्रिकापूरे)  
अवर संचिव

प्रति,

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे  
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, राणे/नाशिक/नागपूर/अमगवती  
उपसंचालक, अनुसूचित जमार्टी जार्टी प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे, राणे, नाशिक, औरंगाबाद, अमगवती,  
नागपूर  
कार्यासन अधिकारी, का.३०, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, नुंबई

प्रत,

मा.मंत्री (आ.वि.) यांचे ख्राजगी सचिव  
मा.गज्यमंत्री (आ.वि.) यांचे ख्राजगी सचिव  
मा.प्रधान सचिव (आ. वि.)यांचे स्वीक्ष्य सहाय्यक  
मा.उप सचिव (श्री.गावीत), आदिवासी विकास विभाग.  
निवड नस्ती, का.३५, आदिवासी विकास विभाग

**शासन परिषदक इ.आस्था-२००३/प्र.क्र.१३/का.३, दिनांक ७फेब्रुवरी, २००४ सोबतचे विवरणपत्र**

अ. क्र.	पदनाम	गोपनीय अहवाल लिहिणाचा अधिकाऱ्याचा हुदा	पुनर्वितोक्त करणारा अधिकाऱ्याचा हुदा	स्वीकृती अधिकाऱ्याचा अधिकाऱ्याचा हुदा	जतन करने ठेवणारे कायदातिथ अधिकाऱ्य
१	उपसंचालक (सं.)	सह-संचालक (पुणे, औरंगाबाद येथील पदकरीता) य संरचित अपर आयुक्त, आदिवासी विकास (राणे, नाशिक, अमरावती, नागपूर येथील पदकरीता )	आयुक्त, आदिवासी संशोधन य प्रशिक्षण संस्था, पुणे	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	ठेवणारे कायदातिथ दृ
२	उप संचालक (एकोपिका)	सह संचालक, आदिवासी संरचित य प्रशिक्षण संस्था.	आयुक्त, आदिवासी संस्था, पुणे.	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग.	संचालक, अर्थ व सार्विकी संचालनालय.
३	उप आयुक्त (लेप्त्रा)	सह आयुक्त, आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास.	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग.	संचालक, लेखा व कोषाळे.
४	शिक्षण उपसंचालक	सह आयुक्त, आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास.	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग.	शालेय शिक्षण विभाग.
५	सहाय्यक आयुक्त (अपूरकालय)	उप आयुक्त/सह आयुक्त, आदिवासी विकास.	आयुक्त, आदिवासी विकास.	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग.	आदिवासी विकास विभाग.
६	सहाय्यक आयुक्त ( अपर आयुक्त कायदातिथ )	अपर आयुक्त, आदिवासी विकास	आयुक्त, आदिवासी विकास	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग.	आदिवासी विकास विभाग.
७	सहाय्यक शिक्षण संचालक	उपर-आयुक्त, आदिवासी विकास.	आयुक्त, आदिवासी विकास.	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग.	शालेय शिक्षण विभाग.
८	पिंडी अधिकारी	सह संचालक (पुणे, औरंगाबाद य अपर आयुक्त, आदिवासी विकास नागपूर येथील पदकरीता)	आयुक्त, आदिवासी संशोधन य प्रशिक्षण संस्था, पुणे	प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग	आदिवासी विकास विभाग

१	२	३	४	५	६	७
१०	पोलिस उपअधिकारी	मह सचिवालक (पुणे, औरंगाबाद) येथील पदाकरीता) य संबंधित अपर आयुक्त,आदिवासी विकास, (राणे, नाशिक ,अमरावती, नागपूर येथील पदाकरीता)	आयुक्त, आदिवासी संशोधन य प्रशिक्षण संस्था, पुणे	प्रयान मर्चियत, आदिवासी विकास विभाग	गृह विभाग	
११	चिरिच संशोधन अधिकारी	उपसंचालक	सहसंचालक(पुणे व ओरंगाबाद केरील पदाकरी) य संशोधन अपर आयुक्त (राणे,नाशिक, नागपूर व अमरावती)	आयुक्त, आदिवासी संशोधन य प्रशिक्षण संस्था, पुणे	आदिवासी विकास विभाग	
१२	पोलिस निविक्षक	पोलिस उपअधिकारक	सहसंचालक(पुणे व ओरंगाबाद केरील पदाकरी) य संशोधन अपर आयुक्त (राणे,नाशिक, नागपूर व अमरावती)	आयुक्त, आदिवासी संशोधन य प्रशिक्षण संस्था, पुणे	गृह विभाग	
१३	संशोधन अधिकारी	उपसंचालक य पोलीस उपअधिकारक	सहसंचालक(पुणे व ओरंगाबाद केरील पदाकरी) य संशोधन अपर आयुक्त (राणे,नाशिक, नागपूर व अमरावती)	आयुक्त, आदिवासी संशोधन य प्रशिक्षण संस्था, पुणे	आदिवासी विकास विभाग	